

शाखा :

ए.टी.एम. कार्ड मागणी अर्ज

फोटो

मी /आम्ही आपले शाखेत असणाऱ्या माझ्या /आमच्या खात्याकरिता
डेबीट कम ए.टी.एम.मशीन सेवेसाठी अर्ज करीत आहे/आहोत.

खात्यासंबंधी माहिती

खाते नंबर :

खात्यांचा प्रकार :

टीप : सदरची सवलत ही संयुक्तरित्या अधिकाराने व्यवहार करणेच्या, भागीदारी फर्म, HUF किंवा इतर कोणत्याही
बॉडी कार्पोरेट आणि अज्ञानाचे नावांने इ. संयुक्त खात्यासाठी दिली जाणार नाही.

अर्जदाराची माहिती

खातेदाराचे /फर्मचे नांव श्री./मे.

पोस्टाचा पत्ता :

टेलिफोन/मोबाईल नं.

पिन नं.

डिक्लेरेशन

मी/आम्ही सदर अर्जाच्या मागे असलेल्या बँकेच्या अटी आणि शर्ती व या बाबतचे नियम वाचले असून ते
आम्हाला पूर्णपणे समजले आहेत. मी/आम्ही सदरच्या अटी, शर्ती, नियम स्विकारत असून त्या मला/आम्हाला
मान्य व कबूल असून त्यास व त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या भावी बदलास आम्ही बांधील आहोत.

अधिकृत व्यक्तीची सही

तारीख : / /

अधिकृत व्यक्तीची सही

तारीख : / /

बँकेच्या वापराकरिता

१) कस्टमर मोबाईल नंबर :

२) कस्टमर आय.डी.नंबर :

३) कार्ड क्रमांक :

शाखा व्यवस्थापक (सही व शिक्का)

* नियम व अटी *

१. डेबीट कम ए.टी.एम. सवलत घेणाऱ्या ग्राहकाने त्याचे खात्यावर बँकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनेनुसार कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. जर मर्यादपेक्षा कमी रक्कम खात्यावर शिल्लक राहिली तर दर पत्रकाप्रमाणे आकार घेतला जाईल, ग्राहकांनी त्यांच्या खातेवरील कमीत कमी शिल्लकेबाबत मर्यादा राखली पाहिजे, सदरची अट ही ग्राहकांनी ए.टी.एम. कार्डाची सवलत चालू ठेवावयाची किंवा नाही याबाबत महत्त्वाचे आहे. तथापी सदरची सवलत कोणत्याही प्रकारचे कारण न देता पुढे चालू ठेवणे अथवा काढून घेणेचा सर्वाधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
२. पैसे काढण्याबाबतची मर्यादा : - ग्राहकांना प्रत्येक दिवशी त्यांचे खात्यावरील जमा असलेल्या रक्कमेपैकी रु. २०,०००/- काढता येतील. त्याप्रमाणे POS मशिनवर ट्रान्झेक्शन मर्यादा २०,०००/- (रु. वीस हजार) राहिल. तथापि सदरची मर्यादा रक्कम वेळोवेळी ठरविली जाईल.
३. प्रती खाते/प्रती ग्राहक ए.टी.एम.कार्ड सवलत :- नविन डेबीट कम ए.टी.एम. कार्ड नवीन विनामुल्य देणेत येईल व डुप्लीकेटसाठी रु.१००/- चार्जस आकारणेत येतील.
४. जादा उचल केलेल्या खात्याबाबत :- डेबीट कम ए.टी.एम. कार्ड धारकांनी त्याचे खात्यात पुरेशी रक्कम असलेल्या पैसे काढू नयेत. खात्यात पुरेशी रक्कम आहे किंवा कसे याची खात्री करणेची जबाबदारी पूर्णपणे ग्राहकाची आहे. सदर कार्ड धारकांच्या खातेवर किमान रक्कमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक राहिल्यास अथवा ओव्हरड्राफ्ट झालेस किंवा कोणत्याही कारणाने येणे राहिलेस ती त्या खात्यावरून सदरची रक्कम कार्ड धारकांच्या खात्यावर जमा करणेचा हक्क बँकेस आहे. अशी रक्कम एक दिवसापेक्षा जादा काळ जमा झाली नाही तर सदर रक्कमेवर द.सा.द.शे. २४ % प्रमाणे व्याज आकारले जाईल. याशिवाय प्रत्येक जादा उचल झालेची घटनेवेळी त्याबाबत बँक वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे दंड आकारला जाईल.
५. वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN NO.) :- सर्व ग्राहकांनी ए.टी.एम. चा वापर सुलभ होणेसाठी, त्याचे वैयक्तिक ओळख क्रमांक निवडणे आवश्यक आहे. सदरचा ओळख क्रमांक हा गोपनीय असून, त्यामुळे ए.टी.एम. कार्डाचा वापर फक्त अधिकृत व्यक्तीलाच करता येईल. सदरचा ओळख क्रमांक कोणत्याही व्यक्तीस सांगू नये किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस सुगावा लागेल अशा ठिकाणी लिहू नये. ओळख क्रमांक उघड करणे किंवा त्याच्या गुप्ततेबद्दल पुरेशी सुरक्षा याबाबतची संपूर्ण जबाबदारी ग्राहकांची राहिल. सदरचे ओळख क्रमांकाने केलेले सर्व व्यवहारांची जबाबदारी ग्राहकांची राहिल आणि सदरचे व्यवहाराच्यानोदी त्या ग्राहकांवर बंधनकारक राहतील.
६. भागीदारी फर्म, प्रायव्हेट लिमिटेड, लिमिटेड कंपनी, सहकारी संस्था, ट्रस्ट, एच.यु.एफ. खात्यांना डेबीट कम ए.टी.एम. सुविधा देता येणार नाही.
७. कार्डाची मालकी :- सदरचे कार्ड ही बँकेची मालमत्ता असून, ही सवलत बँक कोणत्याही प्रकारचे कारण न देता काढून घेऊ शकते, रद्द करू शकते. अशा वेळी सदरचे कार्ड बँकेस परत करणेचे बंधन आहे. अशा प्रकारे कार्ड रद्द केलेनंतर कार्डाचे शुल्क परत केले जाणार नाही.
८. कार्ड हरविले/चोरीला गेले बाबत :- जर ग्राहकांचे कार्ड हरविले किंवा चोरीला गेले तर अशा वेळी ग्राहकांनी ताबडतोब बँकेस त्याबाबत लेखी कळविले पाहिजे. जर अशा कार्डवरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेस आणि सदरचे कार्ड हरविलेबाबत किंवा चोरी झालेबाबतची कमीत कमी २४ तास पूर्व लेखी नोटीस व त्याबरोबर ए.टी.एम. कार्ड रद्द करणेबाबत सूचना दिली नसलेस अशा व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी खातेदारांचीच राहिल. एकदा सदरचे कार्ड हरविले/चोरीस गेलेबाबत किंवा खराब झालेबाबत सुचना दिलेनंतर ते कार्ड परत सापडले तरी ते पुन्हा वापरता येणार नाही याची दखल ग्राहकांनी घ्यावी.
९. फी चार्जस :- सदरचे कार्डासंबंधी बँकेने ठरविलेली फी/चार्जस रोखीने अगर कार्डधारकाच्या खात्यास नावे टाकून वसूल केले जातील.
१०. ए.टी.एम. व पॉज मशिन : ए.टी.एम. हे यंत्र असून ते वापरत असतांना काही वेळा चुका होण्याची शक्यता असते. ग्राहकांनी बँकेस सदर यंत्राच्या चुकीच्या वापरामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई ए.टी.एम. कार्ड धारकांना करून द्यावी लागेल. तसेच यांत्रिक बिघाडामुळे मशिन बंद पडल्यास होणाऱ्या गैरसोयीस बँक जबाबदार राहणार नाही. ए.टी.एम. मशिन यांत्रिक चुकांमुळे/बिघाडामुळे होणाऱ्या चुकांमुळे पडणारी जबाबदारी तसेच वरील कलम ६ ते ९ मधील उल्लेख केलेल्या ए.टी.एम. च्या अधिकृत व्यवहारातून पडणाऱ्या जबाबदारीतून बँक पूर्णपणे मुक्त आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्राहकांवर असेल.
११. बँकेचे व्यवहार बंद झालेनंतर पैसे काढणेचे/खरेदी केलेले व्यवहार हे सदर ग्राहकांच्या खात्यावर दुसऱ्या कामकाजाच्या दिवशीच्या तारखेला व्हॅल्यू डेट म्हणून नोंद केले जातील.
१२. कार्ड धारकांस कोणत्याही प्रकारे पूर्व सूचना न देता सदर अटी/नियमांमध्ये जादा अटी घालणे/वगळणे किंवा बदलणेबाबतचा हक्क बँकेने राखून ठेवला आहे. ए.टी.एम. कार्ड धारकांनी ए.टी.एम. कार्ड घेतल्यानंतर सदरच्या अटी, शर्ती, पूर्णपणे काळजीपूर्वक वाचल्या आहेत व त्यांचेवर बंधनकारक व त्यांना कबूल व मान्य आहेत व त्यानंतर सही केली आहे, तसे समजण्यात येतील.
१३. ए.टी.एम. कार्डची मुदत पाच वर्षे (5 Years) राहिल.
१४. जर ग्राहकाच्या खात्यावर कोणतेही अनाधिकृत व्यवहार दृष्टीक्षेपास ग्राहकास आल्यास त्या ग्राहकांनी सदर बाबतची लेखी सूचना बँकेस त्वरीत देणे आवश्यक आहे.
१५. ए.टी.एम. व पॉज (POS) मशिन मधून कार्डद्वारे दिलेली आज्ञा (Command) रद्द व स्थगित करणेचा अधिकार कार्ड धारकांस नाही.
१६. कार्ड धारकाने स्वतःच थोका/अफरातफर, जाणतेपणी व अक्षम्य निष्काळजीपणा केलेला असल्यास अशा बाबतीत सदरची रक्कम कार्डधारकांकडून देय राहिल.
१७. इतर बँकेच्या ए.टी.एम. मधून रक्कम काढली अथवा काढण्याचा प्रयत्न केलेनंतर कार्ड धारकाची सदरची रक्कम मिळाली नाही अशी त्यांची तक्रार असलेस तशी लेखी तक्रार आमच्या संबंधीत शाखेत सर्व तपशीलासह ७ दिवसांत करावी. त्यानंतर बँकेकडून सदरबाबत संबंधीत ए.टी.एम. स्वच कंपनीकडे सर्व माहिती पाठवून दिली जाईल आणि त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहिल. यासाठी अर्ज दिल्यापासून १५ दिवसांचा कालावधी लागतो याची नोंद घ्यावी.
१८. जर कार्ड धारकाचे ए.टी.एम. कार्ड गहाळ झालेस त्या कार्ड धारकाने डुप्लीकेट ए.टी.एम. कार्डाची मागणी केल्यास डुप्लीकेटसाठी रु. २००/- चार्जस आकारणेत येतील.

वरील सर्व नियम व अटी मान्य आहेत.

खातेदाराची सही